

ten unmittelbarer Wahrnehmung im Njāja), z. B. die Wahrnehmung der Farbe eines zu Gesicht gekommenen Gefässes, TARKAS. 26. KAN. 10, 2, 7.

संयुक्तसमवेतसमवाय m. *Inhärenz in demjenigen, was dem Verbundenen inhärent*, z. B. die Wahrnehmung des Gefärbtseins überhaupt an einem zu Gesicht gekommenen Gefässe von bestimmter Farbe, TARKAS. 26.

संयुक्तागम m. Titel eines Āgama bei den Buddhisten WASSILJEW 113. TĀRAN. 297.

संयुक्ताभिधर्मशास्त्र n. Titel einer Schrift HIOURN-TSANG 4, 119.

संयुग् (सम् + युग) n. (im BHĀG. P. auch m.) 1) *Verbindung, Vereinigung*: अन्वयस्यानुपायस्य संयुगे (= संयोगे 679) MBH. 2, 680. Verz. d. Oxf. H. 34, b, 19 (wohl संयुग् zu lesen). — 2) *Kampf, Schlacht* NAIGH. 2, 17. AK. 2, 8, 2, 78. H. 799. HALĀJ. 2, 298. MBH. 2, 944. 1474. 3, 12070. 12257. 5, 761. 1896. 3411. 7204. 7, 5816 (entweder संयुगे oder mit der ed. Bomb. संघैः zu lesen). 9, 1084. R. 4, 1, 4, 6, 20. R. GOBB. 4, 23, 26. 3, 25, 17. 5, 85, 28. 6, 16, 16. 36, 54. 80, 42. KĀM. NĪTIS. 15, 11. KUMĀRAS. 2, 57. ०मूर्ध्नि RAḢ. 9, 20. RĀĀ-TAR. 3, 424. MĀRK. P. 43, 73. BHĀG. P. 4, 16, 11. 3, 2, 24. मम देहि संयुगम् 17, 27. 30. 8, 10, 8. 10, 54, 13. 57, 13. 63, 8. ०गोप्यद् MBH. 7, 4724. — 3) संयुगस्यासकाले ATHARVAC. bei MUIR, ST. 4, 299, 21. fg. fehlerhaft. — Vgl. संयुगीन.

संयुज् (1. युज् mit सम्) adj. *durch freundschaftliche oder verwandtschaftliche Bande verknüpft, angehört, verwandt* TRIK. 3, 1, 15. MBH. 2, 1328. निरवन्धं BHĀG. P. 40, 32, 22 (nach dem Comm. als adj. comp. zu fassen, संयुज् f. = संयोग).

संयुति (von 2. यु mit वम्) f. *Conjunction von Planeten* GARIT. GAHAJUTS. 3.

संयुयुत्सु (vom desid. von 1. युष् mit सम्) adj. *kampfbegierig* RĀĀ-TAR. 8, 2810.

संयुयुषु (vom desid. von 2. यु mit सम्) adj. *in Verbindung zu bringen wünschend*: दिशो जापौः BHATT. 9, 35.

संयोग (von 1. युज् mit सम्) m. 1) *Verbindung, Zusammenhang, Vereinigung, Zusammentreffen* (Gegens. विभाग, पृथक्, वियोग, विप्रयोग, विरक्त, अयाय); in der Philosophie *die Kategorie der unmittelbaren Berührung, Contact* (anschaulich gemacht durch das Beispiel der Vermengung von Sesamkörnern und Reis, während für समवाय die Mischung von Wasser und Milch angeführt wird, PRATĪPAR. 103, b, 7). JOGAS. 2, 23. 25. KAN. 4, 1, 6. अन्यतरकर्मज्ञ उभयकर्मज्ञः संयोगज्ञश्च संयोगः 7, 2, 9. COLLEBR. Misc. Ess. 4, 266. NILAK. 93. BHĀSHĀP. 3. WILSON, SĪMKAJAK. S. 6. ऐक्य, संयोग, नानात्व, समवाय MBH. 2, 137. — ĀPAST. im Comm. zu TS. 2, 409, 5. MBH. 15, 934. HARIV. 10076. P. 5, 1, 38. MEGH. 85. SĀH. D. 17, 10. BHĀG. P. 5, 14, 1. 7, 10, 53. स्यात्त आसन्नः संयोगेन so v. a. *Verschwägerung* NIR. 6, 9. MBH. 13, 4626. संयोगा विप्रयोगात्ताः Spr. (II) 6624. 6948. संयोगो हि वियोगस्य संसूचयति संभवम् 6625. अम्बु 1857. अत्यन्तं P. 2, 1, 29. 3, 5. VOP. 5, 4. Construction des Wortes: a) mit einem gen. α) *Zusammenhang innerhalb eines Ganzen*: पटस्य eines Gewebes KAN. 10, 2, 5. — β) *Verbindung einzelner Theile, Zusammenhang zwischen*: एषाम् चयराद्य. UP. 1, 2. 5, 12. KAN. 4, 1, 30. 4, 2, 2. SĪMKAJAK. 21. 66. एतेनायमावयोर्जातः संयोगो ऽन्योऽन्यसंमतः KATHĀS. 121, 123. BHĀG. P. 4,

13, 40. अयामग्रेषु M. 3, 113. पुरुषस्य स्त्रियाश्चैव (Gegens. विप्रयोग) 9, 1. केमकस्य मृगस्य च । कुतो लोके संयोगः R. 3, 49, 20. — γ) *Verbindung, Vereinigung* —, *Contact mit*: आदिपुरुषस्य संयोगमात्रेण प्रकृतेर्मरुत्त्वद्वयेण परिणामनम् NILAK. 215. यस्य संयोगमेत्य MEGH. 12. अकार्याणी क्रियाणी च संयोगं यः करोति वै । कार्याणामक्रियाणी च so v. a. *unternehmen, sich machen an* MBH. 8, 3421. — b) mit सह und instr. dass.: त्वया सह R. GOBB. 2, 29, 18. आयातरमणीयानां संयोगानां प्रियैः सह Spr. (II) 970. पापद्वैः सह संयोगं गतस्य दुपदस्य ह् in ein freundschaftliches Verhältnis getreten mit MBH. 1, 7347. — c) mit blosser instr. dass.: प्रेषितेन प्रियेण VARĀH. BRH. S. 90, 14. शशाङ्केन प्रकाणाम् SŪRAS. 7, 23. अप्रियैः M. 6, 62. ब्राह्मैर्येनैश्च संबन्धैः संयोगं पतितैर्गत्वा 3, 157. 12, 60. कथं तौ द्विसपाथिर्वा । पुनर्देहेन संयोगं जग्मतुः R. 7, 86, 2. एनसा न तु संयोगं प्राप्स्यते ज्ञातु MBH. 5, 7262. — d) mit loc. *Vereinigung in* so v. a. *das Aufgehen in*: तस्याः (मनोगतेः) ब्रह्मणि संयोगो योग इत्यभिधीयते VP. 6, 7, 31. — e) am Ende eines comp. α) *Zusammenhang innerhalb eines Ganzen*: वाक्यं NIR. 6, 1. — β) *Verbindung einzelner Theile, Vereinigung* —, *das Zusammenkommen von*: मुक्तशोणितं NIR. 14, 6. नानापदसंधानं = पदसंकिता TS. PRĀT. 24, 3. KAN. 4, 1, 29. भुजसंयोगपीडित R. 5, 13, 51. कर्मफलं BHAG. 5, 14. 13, 26. पञ्चद्रुक्ं VARĀH. BRH. S. 5, 17. वाट्वर्कं BHĀG. P. 5, 16, 21. प्रकृतिपुरुषं 23, 3. प्रधानपुरुषं SARVADARĢANAS. 132, 22. मयान्यासवसंयोगाः SUFR. 4, 145, 13. द्रव्यं 190, 20. आहारं 2, 438, 12. गन्धसंयोगाः R. 4, 44, 99. संपत्ता ऽर्थसंयोगिः 24, 9. नयविक्रमं Spr. (II) 3084. 3397. संयोग d. i. मन्त्रं (im Gegens. zu मन्त्रभेदं) so v. a. *Uebereinstimmung der Meinungen im Rathe* R. 5, 82, 8. — γ) *Verbindung, Zusammenhang* —, *Contact mit*: द्रव्यं (so v. a. *Attribut*) NIR. 7, 6. यज्ञसंयोगाद्वाजा स्तुतिं लभते राजसंयोगाद्युद्धोपकरणानि 9, 11. 10, 21. KĀTJ. ÇA. 4, 3, 27. 4, 2, 13. 15, 27. 23, 4, 25. ÇĀKḢ. ÇA. 4, 1, 24. GOBB. 3, 9, 19. सर्पिसंतुमधूच्छिष्टानामग्निंसंयोगाद्भवत्कम् KAN. 2, 1, 6. 5, 1, 6. 14. 2, 17. P. 4, 1, 33. स भवान्पदसंयोगेनानेन कृतकिलिबषः R. 4, 17, 58. वज्रसंयोगयुक्तिः — आभरणीः 5, 45, 8. त्रय्यसंयोगसंस्कृते वरासने 8, 50, 8. शास्त्राय गुरुसंयोगः KĀM. NĪTIS. 1, 59. MEGH. 88. मित्रं Spr. (II) 1166. VARĀH. BRH. S. 87, 19. fg. KATHĀS. 28, 15. 35, 88. Verz. d. Oxf. H. 80, b, 8. HALĀJ. 2, 451. BHĀG. P. 4, 1, 23. 6, 17, 29. NILAK. 25. सुखं M. 6, 64. दुःखं BHAG. 6, 23. MĀRK. P. 16, 6. 7. (अस्त्रम्) गाण्डीवसंयोगमानीय MBH. 3, 12241. प्रापितश्चाग्निंसंयोगं स वने भूहतापसैः so v. a. *wurde verbrannt* MĀRK. P. 22, 19. दारुमिहोत्रसंयोगं कुरुते यः so v. a. *wer ein Weib nimmt und das heilige Feuer pflegt* M. 3, 171. यदा हि प्रीतिसंयोगं त्वया समागतः so v. a. *in ein Freundschaftsverhältnis getreten* R. 7, 84, 15. — 2) *eheliche Verbindung, fleischliche Vermischung, Beischlaf*: इच्छ्यान्योऽन्यसंयोगः कन्यायाश्च वरस्य च । गान्धर्वः स तु विज्ञेयो मैथुन्यः कामसंभवः ॥ M. 3, 32. स्त्रियाः पुरुषसंयोगे MBH. 13, 579. स्त्रीपुंसयोः SUFR. 4, 320, 18. MĀRK. P. 64, 7. नरेण संयोगमुपैति कामिनी VARĀH. BRH. 4, 1; vgl. गत्वा मैथुनं संयोगम् Verz. d. Oxf. H. 59, b, 43. — 3) *Summe*: मानं VARĀH. BRH. S. 53, 15. — 4) *Consonantenverbindung, eine Gruppe von zwei oder mehr Consonanten* RV. PRĀT. 1, 4. 5. 7. 3. 11. 6, 1. 14, 10. 25. 17, 14. 18, 18. fg. VS. PRĀT. 1, 48. 102. 4, 97. 105. AV. PRĀT. 1, 51. 56. 98. 104. 3, 28. 57. TS. PRĀT. 21, 4. 15 (रेफोष्मं). 22, 14. fg. ÇĀNT. 2, 25. P. 4, 1, 7. 4, 11. 8, 2, 23. Ind. St. 3, 211. 225. fg. WEBER, PRATĪGĀS. 108. — 5) Bez.